

26<sup>th</sup> July, 2025

- |   |   |
|---|---|
| (1) BSE Ltd<br>Listing Department<br>Phiroze Jeejeebhoy Towers,<br>Dalal Street,<br>Mumbai 400 001<br><b>Scrip Code: 500087</b> | (2) National Stock Exchange of India Ltd<br>Listing Department<br>Exchange Plaza, 5 <sup>th</sup> floor,<br>Plot no. C/1, G Block,<br>Bandra Kurla Complex,<br>Bandra (East), Mumbai - 400 051<br><b>Scrip Code: CIPLA EQ</b> |
| (3) SOCIETE DE LA BOURSE DE LUXEMBOURG<br>Societe Anonyme<br>35A Boulevard Joseph II,<br>L-1840 Luxembourg                      |   |

**Sub: Newspaper publication of unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2025**

Dear Sir/Madam,

We are enclosing herewith copies of newspaper publication made pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, for unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2025.

Kindly take the above information on record.



Thanking you,


Yours faithfully,  
For **Cipla Limited**


**Rajendra Chopra**  
**Company Secretary**

Encl: as above

Prepared by: Pavankumar Yadav

 <div> <b>SOLARA</b>  Active Pharma Sciences </div>		<b>SOLARA ACTIVE PHARMA SCIENCES LIMITED</b> <b>CIN: L24230MH2017PLC291636</b> <b>Regd. Office:</b> 9th Floor, "Cyber One", Unit No. 902, Plot No. 4 & 6, Sector 30A, Vashi, Navi Mumbai - 400 703 <b>Tel:</b> +91-22-2789 2924 <b>Corporate Office:</b> TICEL BIO PARK, 6th floor Module No. 601, 602, 603, Phase II - CSIR Road, Taramani, Chennai, Tamil Nadu - 600113. <b>Tel:</b> +91 44 4344 6700   <b>Fax:</b> +91 44 47406190   <b>E-mail:</b> investors@solara.co.in, www.solara.co.in			
<b>STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025</b> (Rs. in Crores except per share data)					
Sl. No.	Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Previous Financial Year ended
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		UNAUDITED	(Refer Note 5)	UNAUDITED	AUDITED
<b>Continuing operations:</b>					
1	Total income from operations	319.15	273.01	363.49	1,283.76
2	Net Profit for the period before tax (before exceptional items)	10.52	(2.10)	(13.46)	0.54
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	10.52	(2.10)	(13.46)	0.54
4	Net Profit for the period after tax	10.52	(2.10)	(13.46)	0.54
5	Other Comprehensive Income for the period	(0.01)	(0.62)	(0.01)	0.98
6	Total Comprehensive Income for the period (4 + 5)	10.51	(2.72)	(13.47)	1.52
7	Equity Share Capital	44.34	40.25	40.21	40.25
8	Other Equity				1,053.99
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing operations) -				
	Basic (Rs.)	2.46	(0.93)	(3.50)	0.14
	Diluted (Rs.)	2.46	(0.93)	(3.50)	0.14
<b>Notes:</b>					
1		The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the National Stock Exchange of India Limited ( <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> ), BSE Limited ( <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ) and at the Company's website ( <a href="http://www.solara.co.in">www.solara.co.in</a> )			
2		The above consolidated financial results of Solara Active Pharma Sciences Limited ("the Parent" or the Company") and its subsidiaries (together referred to as "the group") as reviewed by the Audit Committee has been approved by the Board of Directors at its meeting held on July 25, 2025. The results for the quarter ended June 30, 2025 has been reviewed by Deloitte Haskins & Sells LLP, the statutory auditors of the Company. The statutory auditors of the Company have expressed an unmodified conclusion in respect of limited review for the quarter ended June 30, 2025.			
3		The Parent, vide its letter of offer dated May 09, 2024 offered upto 1,19,98,755 partly paid equity shares of face value of Rs. 10/- each at a price of Rs. 375 per Equity share (including Share premium of Rs. 365 per Equity share) for an amount aggregating Rs. 449.95 crores to the existing share holders of the Parent on right basis in the ratio of One Equity share for every three Equity shares held by the Equity shareholders on the record date i.e May 15, 2024. Rights issue has been done in accordance with Section 62(1)(a) of the Companies Act and other applicable laws. The Parent has allotted 1,19,98,755 Nos. of partly paid up equity shares on June 19, 2024.			
		On March 26, 2025, the Company, approved the Rights Issue First Call of Rs. 131.25 per Rights Share (Rs. 3.50 face value and Rs. 127.75 Share premium) for 1,19,98,755 partly paid Rights Shares, as per the Letter of Offer dated May 09, 2024. The First Call payment window was open from April 16, 2025 to April 30, 2025. The Rights Issue Committee on May 06, 2025, took note of receipt of First call money amounting Rs. 149.49 Crores and approved conversion of 1,13,89,767 partly paid shares of Rs. 3.5 per share to partly paid of Rs. 7 per share.			
		Out of net proceeds from First Call money, Rs. 115.00 crores is used against repayment of borrowings, Rs.23.27 crores towards general corporate purposes in line with terms of utilization mentioned in letter of offer.			
4		The Board of Directors of the Parent at its meeting held on January 24, 2025 had discussed a proposal to explore 'demerger of the CRAMS and Polymers business into an independent listed entity' and granted in-principle approval for the same. Pursuant to this, the Parent incorporated a wholly owned subsidiary, Synthix Global Pharma Solutions Limited, on April 29, 2025.			
5		The figures for the quarter ended March 31, 2025 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2025 and year to date figures up to third quarter of the financial year then ended as disclosed in the financial results for the year ended March 31, 2025.			
					
		For and on behalf of board Sd/- Sandeep Shashikantha Rao MD & CEO DIN: 10838251			
Place : Bengaluru Date : July 25, 2025					

<div style="text-align: center;">   <b>Extracts of Statement of Consolidated Financial Results</b>  <b>for the quarter ended 30 June, 2025</b> </div>				
(₹ in crore)				
Particulars	Quarter ended 30 June, 2025 (Unaudited)	Quarter ended 31 March, 2025 (Audited)	Quarter ended 30 June, 2024 (Unaudited)	Year ended 31 March, 2025 (Audited)
	Not annualised			Annualised
1. Revenue from continuing operations	3,719	3,509	3,789	14,887
2. Profit/(loss) from continuing operations before exceptional items, share of profit/(loss) of joint ventures and associate and tax	318	(61)	215	492
3. Profit/(loss) from continuing operations after exceptional items, before share of profit/(loss) of joint ventures and associate and tax	318	(116)	215	367
4. Profit/(loss) from continuing operations before tax	360	(92)	269	521
5. Profit/(loss) from continuing operations after tax	316	(67)	175	354
6. Profit/(loss) from discontinued operations after tax	-	18	15	33
7. Profit/(loss) for the period (5 + 6)	316	(49)	190	387
8. Total comprehensive income for the period	1,037	(79)	(178)	(114)
9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
10. Other equity and Non-controlling interests				22,246
11. Securities premium account	1,259	1,259	1,259	1,259
12. Net worth	23,215	22,501	22,514	22,501
13. Outstanding debt	7,126	7,072	6,376	7,072
14. Earnings per share				
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	9.89	(2.90)	5.30	7.93
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	-	0.71	0.59	1.30
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	9.89	(2.19)	5.89	9.23
15. Debt equity ratio (no. of times)	0.31	0.31	0.28	0.31
16. Debt service coverage ratio (no. of times)	3.88	2.84	3.35	2.71
17. Interest service coverage ratio (no. of times)	4.41	2.39	4.32	3.47

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter ended 30 June, 2025				
(₹ in crore)				
Particulars	Quarter ended 30 June, 2025	Quarter ended 31 March, 2025	Quarter ended 30 June, 2024	Year ended 31 March, 2025
	Not annualised			Annualised
1. Revenue from continuing operations	1,169	1,219	1,047	4,441
2. Profit from continuing operations before tax	332	102	322	624
3. Profit from continuing operations after tax	307	97	256	524
4. Profit from discontinued operations after tax	-	18	15	33
5. Profit for the period (3 + 4)	307	115	271	557
6. Total comprehensive income for the period	1,060	(18)	(120)	(149)
7. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
8. Other equity				17,939
9. Securities premium account	1,258	1,258	1,258	1,258
10. Net worth	18,974	18,194	18,223	18,194
11. Outstanding debt	1,979	2,261	574	2,261
12. Earnings per share				
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	12.05	3.80	10.05	20.57
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	-	0.71	0.59	1.30
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	12.05	4.51	10.64	21.87
13. Debt equity ratio (no. of times)	0.10	0.12	0.03	0.12
14. Debt service coverage ratio (no. of times)	19.29	5.23	27.20	13.86
15. Interest service coverage ratio (no. of times)	5.40	4.69	18.08	5.68
<b>Notes:</b>				
1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 25 July, 2025.				
2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter ended 30 June, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter ended 30 June, 2025 is available on the Stock Exchange websites ( <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ) and on the Company's website ( <a href="http://www.tatachemicals.com">www.tatachemicals.com</a> ). The same can be accessed by scanning the QR code provided below.				
				
<div> <div>For and on behalf of the Board of</div> <div>TATA CHEMICALS LIMITED</div> <div>R. Mukundan</div> <div>Managing Director and CEO</div> </div>				
<div> <div>Place : Mumbai</div> <div>Date : 25 July, 2025</div> </div>				
<div> <div>TATA CHEMICALS LIMITED</div> <div>Regd. Office : Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001.</div> <div>Tel: +91 22 66658282 Website: <a href="http://www.tatachemicals.com">www.tatachemicals.com</a></div> <div>CIN:- L24239MH1939PLC002893 Email: <a href="mailto:investors@tatachemicals.com">investors@tatachemicals.com</a></div> </div>				



दृष्टिक्षेपात

एम अँड बी

इंजिनिअरिंग आयपीओ

मुंबई : धातूच्या सांगाड्याचे बांधकाम करणारी कंपनी एम अँड बी इंजिनिअरिंगच्या आयपीओसाठी ३६६ ते ३८५ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ३० जुलै ते १ ऑगस्ट यादरम्यान गुंतवणूक करता येणार असून, हा इशू ६५० कोटी रुपयांचा आहे. कंपनीतर्फे पोलादाचे सांगाडे उभारून त्याच्या आधारे बांधकाम केले जाते. या सांगाड्याचे उत्पादन साणंद आणि तमिळनाडूतील चेन्नर प्रकल्पात होते. तसेच कंपनीची १४ चलत उत्पादन युनिट्स आहेत.

‘आदित्य इन्फोटेक’चा

आयपीओ २९ जुलैला

मुंबई : आदित्य इन्फोटेक लि.ची प्राथमिक समभाग विक्री योजना (आयपीओ) मंगळवारी (ता.२९) सुरू होणार असून, यात ३१ जुलैपर्यंत गुंतवणूक करता येईल. या आयपीओमध्ये १,३०० कोटी शेअर असून, त्यामध्ये ५०० कोटी रुपयांचे नवे शेअर आणि ८०० कोटी रुपये किमतीचे शेअर विद्यमान शेअरधारकांकडून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया सोमवारी (ता.२८) रोजी पार पडेल. आयपीओसाठी प्रतिशेअर ६४० ते ६७५ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा

९ ला वाढदिवस

कु. शरीका विशाखा प्रणव राणे

शुभेच्छुक - आई-बावा, आजी-आजोबा, नाना-नानी, मावक्या, मामा-मामी, आत्या, काका -काकी, दादा, ताई, समस्त राणे व येरम परिवार

सेन्सेक्समध्ये घसरण

कंपन्यांच्या असमाधानकारक निकालांचा फटका

मुंबई, ता. २५ : बँका आणि वित्तसंस्थांच्या शेअरमध्ये झालेली विक्री तसेच आतापर्यंतच्या हंगामातील कंपन्यांच्या असमाधानकारक निकालांमुळे गुंतवणूकदारांनी केलेली विक्री, यामुळे आज भारतीय शेअर बाजार निर्देशांक एक टक्क्याच्या आसपास घसरले. ७२१.०८ अंश घसरलेला सेन्सेक्स आज ८१,४६३.०९ अंशावर स्थिरावला, तर २२५.१० अंश घसरलेला निफ्टी २४,८३७ अंशावर बंद झाला.

प्रसारमाध्यमांचा निर्देशांक अडीच टक्के, ऑइल अँड गॅस निर्देशांक दोन टक्के, धातुनिर्मिती आणि सरकारी बँकांचा निर्देशांक पावणेदोन टक्के, तर आयटी निर्देशांक दीड टक्का घसरला. वाहननिर्मिती निर्देशांक सव्वा टक्के, तर बांधकाम व्यवसाय निर्देशांक एक टक्का घसरला. मिडकॅप आणि



देशाची आर्थिक स्थिती चांगली असूनही परदेशी गुंतवणूकदारांना शेअरचे मूल्यांकन महाग वाटत असल्याने त्यांनी विक्री केली. - **संतोष मीणा,** स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट

भारत-अमेरिका व्यापार करारातील अनिश्चितता, कंपन्यांचे संमिश्र निकाल आणि परदेशी वित्तसंस्थांची विक्री या पार्श्वभूमीवर बाजार सध्याच्याच पातळीवर स्थिर राहील, अशी चिन्हे आहेत. - **सिद्धार्थ खेमका,** मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस

स्मॉल कॅप निर्देशांकदेखील दोन टक्का घसरले. **शेअरमधील चढ-उतार** सेन्सेक्समध्ये फक्त सन फार्मा अर्धा टक्का वाढला, तर एअरटेल किरकोळ वाढला. उलट बजाज फायनान्स पावणेपाच टक्के घसरला.

पॉवरग्रोड, इन्फोसिस, टेक महिंद्र, बजाज फिन्सर्व्ह, टॅट, टाटा मोटर या शेअरचे भाव दोन टक्के घसरले. एनटीपीसी, टाटा स्टील, मारुती, अदाणी पोर्ट, स्टेट बँक, एचसीएल टेक, लार्सन अँड टूब्रो या शेअरचे भाव एक टक्का घसरले.

सिप्ला लिमिटेड

CIN: L24239MH1935PLC002380

नोंदणीकृत कार्यालय: सिप्ला हाऊस, पेनिनसुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३

दूरध्वनी क्र.: (०२२) ४१९१ ६००० • फॅक्स क्र.: (०२२) ४१९१ ६१२० • ई-मेल: cosecretary@cipla.com • संकेतस्थळ: www.cipla.com

३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अनधिकृत स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकाल

सेबीच्या नियम ३३ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') चे पालन करून, सिप्ला लिमिटेड ('कंपनी') च्या संचालक मंडळाने शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक निकाल (स्वतंत्र आणि एकत्रित) मंजूर केलेले ('निकाल').

कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक मेसर्स वॉकर चांडिओक अँड कंपनी एलएलपी यांच्या मर्यादित पुनरावलोकन अहवालासह (स्वतंत्र आणि एकत्रित) निकाल कंपनीच्या वेबसाइट [www.cipla.com/investors/quarterly-results](http://www.cipla.com/investors/quarterly-results) वर आणि स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर अनुक्रमे उपलब्ध आहेत.

सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४७ चे पालन करून, आम्ही येथे सूचित करतो की खालील क्लिक रिस्पॉन्स (क्यूआर) कोड स्कॅन करून देखील ते मिळवता येतील.

स्थान: मुंबई

दिनांक: २५ जुलै २०२५

सिप्ला लिमिटेडसाठी

हस्ताक्षर / –

राजेंद्र चोप्रा

कंपनी सचिव

एसीएस A9२०११

इंटेल् करणार

२५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली, ता. २५ : चिप उत्पादक कंपनी इंटेल् २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी आणि तोट्यातून बाहेर पडण्यासाठी २०२५ पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या ७५ हजारांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे. खर्चात कपात करण्यासाठी आणि नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.

इंटेलला दुसऱ्या तिमाहीत २.९ अब्ज डॉलरचा निव्वळ तोटा झाला आहे. या कपातीमुळे जर्मनी आणि पोलंडमधील नवीन कारखान्यांच्या योजना रद्द करण्यात आल्या आहेत, तर ओहायोमधील प्रकल्पाचे कामही धीम्या गतीने सुरू राहणार आहे. इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांनी हे 'कठोर पण आवश्यक निर्णय' असल्याचे म्हटले आहे. इंटेलने मायक्रोप्रोसेसर चिप्समध्ये प्रसिद्धी मिळवली होती, परंतु स्मार्टफोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मधील स्पर्धाीचा फायदा घेण्यास ते कमी पडले.

‘सहकारी संघाची निवडणूक सहकाराला नवीन दिशा देणार’

मुंबई, ता. २५ : सहकारी संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी (ता. २७) होणार असून, ही निवडणूक राज्यातील सहकाराला नवीन दिशा देईल, असा विश्वास विधान परिषदेतील भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्ता व मतदारांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

२१ उमेदवारांच्या या निवडणुकीत दरेकर, संजीव कुसाळकर, शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे नऊ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. या वेळी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ

कांबळे, राज्य संघाचे उमेदवार नंदकुमार काटकर, मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, राज्य कंझूमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे, मुन्सिपल को. ऑप. बँकेचे विष्णू घुमरे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला बळकटी दिली असून, केंद्राचे अधिकृत सहकार धोरण लवकरच तयार होणार आहे. आम्ही राज्य संघाच्या माध्यमातून सहकाराला दिशा देऊन शिक्षण-प्रशिक्षण निधी पूर्ववत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही मुंबई बँक सतराशे कोटीवरून पंधरा हजार कोटीवर नेली. रायगड बँकही अडचणीतून बाहेर काढली. तसेच बदल राज्य संघातही करू, अशी ग्वाहीही दरेकर यांनी दिली.

‘एनएसडीएल’चा

आयपीओ ३० जुलैला

मुंबई, ता. २५ : नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लि.चा (एनएसडीएल) बहुप्रतीक्षित चार हजार कोटी रुपयांचा आयपीओ ३० जुलैपासून खुला होणार असून, एक ऑगस्ट रोजी बंद होईल. या आयपीओद्वारे भागधारक आयडीबीआय बँक, एनएसई आणि युनियन बँक ऑफ इंडिया, एसबीआय, एचडीएफसी बँक आणि स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ द युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाकडील ५.०१ कोटी शेअर ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्रीसाठी खुले करण्यात येतील. कंपनीचे शेअरची नोंदणी सहा ऑगस्ट रोजी होण्याची अपेक्षा आहे. या नोंदणीमुळे एनएसडीएल ही २०१७ मध्ये एनएसईवर नोंदणीकृत झालेल्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस नंतरची देशातील दुसरा शेअर बाजारातील नोंदणीकृत डिपॉझिटरी बनेल.

एफएसएसएआई

स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय

MINISTRY OF HEALTH AND FAMILY WELFARE

एफडीए भवन, कोटला रोड, नवी दिल्ली-११०००२

प्रतिनियुक्ती सूचना - DEP-03/2025

FSSAI हे परिपत्रक क्र. DEP-03/2025 नुसार, केंद्र सरकार/राज्यसरकार/केंद्रशासीत प्रदेश/विद्यापीठे/मान्यताप्राप्त संशोधन संस्था/अंगीकृत सार्वजनिक क्षेत्र/निमशासकीय/वैधानिक संस्था/स्वायत्त संस्थामधील कायमस्वरूपी पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून परदेशी सेवा अटी आधारावर प्रतिनियुक्ती तत्त्वावर (अल्प मुदत करार समाविष्ट) संचालकाची दोन पदे भरण्यासाठी अर्ज मागवित आहेत.

अ.क्र.	पदाचे नाव, वर्गीकरण	वेतनश्रेणी (7th CPC)	पदांची संख्या	प्रतिनियुक्तीचा कालावधी	नोकरीचे दर्शविण्यात आलेले ठिकाण*
०१	संचालक ग्रुप 'A'	पे लेव्हल -१३	०२	१ वर्ष	दिल्ली येथील FSSAI HQ, गाझियाबाद, कोलकाता येथील विभागीय कार्यालय

२. अर्हता, अनुभव इत्यादी संबंधित तपशिलवार माहिती FSSAI चे संकेतस्थळ म्हणजेच [www.fssai.gov.in](http://www.fssai.gov.in) वरील 'FSSAI (करिअर्स) विभाग येथील Jobs' अंतर्गत उपलब्ध आहे.

वर दर्शविण्यात आलेली पदे सूचक असून ती वाढू किंवा कमी होऊ शकतात. ऑनलाईन अर्ज पोर्टल २६-०७-२०२५ पासून ते ०८-०८-२०२५ पर्यंत खुले राहील. योग्य मार्गाद्वारे अर्जाच्या हार्ड कॉपी प्राप्तीचा अंतिम दिनांक २२-०८-२०२५ आहे.

सही/-

CBC17163/12/0015/2526

संचालक (भरती)

TATA AIG GENERAL INSURANCE COMPANY LIMITED

IRDA Registration No. 108, dated January 22, 2001

www.tataaig.com

WITH YOU ALWAYS

DISCLOSURE AS PER REGULATION 52 (8) READ WITH REGULATION 52 (4) OF THE SEBI (LODR),2015

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 2025

(₹ in Lakhs)				
S. No.	Particulars	3 months ended / As at		Year ended / As at
		June 30, 2025 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)
1	Total Income from Operations <sup>1</sup>	5,10,053	4,39,842	18,15,957
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	44,869	75,775	1,12,148
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	44,869	75,775	1,12,148
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	33,462	56,492	83,789
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] <sup>2</sup>	NA	NA	NA
6	Paid up Equity Share Capital	99,526	99,446	99,526
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,86,731	4,24,698	4,53,269
8	Securities Premium Account	48,328	47,054	48,328
9	Net worth	5,86,257	5,24,144	5,52,795
10	Outstanding Debt	54,500	73,000	54,500
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	0.09	0.14	0.10
13	Earnings Per Share (of ₹ 10 /- each) –			
	1. Basic:	3.36	5.68	8.42
	2. Diluted:	3.36	5.68	8.39
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debenture Redemption Reserve	5,450	8,225	5,450
16	Debt Service Coverage Ratio	41.42	50.85	20.98
17	Interest Service Coverage Ratio	41.42	50.85	20.98

**Note:**

- Total Income from Operations represents Gross Premium Written.
- The new Indian Accounting Standards (IND AS) are currently not applicable to Insurance Companies in India.
- The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI(Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange([www.bseindia.com](http://www.bseindia.com))

Place : Mumbai

Date : July 24, 2025

For and on behalf of the Board of Directors

Amit Ganorkar

Managing Director & CEO

DIN:07889158

Registered Office : Peninsula Business Park, Tower A, 15th Floor, G. K. Marg, Lower Parel, Mumbai - 400013. CIN:U85110MH2000PLC128425

CCMMYYKK

CCMMYYKK